

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,  
महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत विकसित केलेल्या  
SQAAF (School Quality Assessment and  
Assurance Framework) साठी मान्यता  
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक: २८ जानेवारी, २०२५

- वाचा :- १. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र.राशैसंप्रप  
/संकीर्ण / SQAAF /२०२४/४६९, दि.१९.०९.२०२४  
२. शासन निर्णय क्र.संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६, दि.१५.०३.२०२४  
३. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र  
राशैसंप्रम/ मूल्यमापन/SQAAF२०२४-२५/००३२९, दि.२३.०९.२०२५

**प्रस्तावना :-**

संदर्भ क्र.२ येथील दि.१५.०३.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शाळा गुणवत्ता मूल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास SQAAF - School Quality Assurance and Accreditation Framework शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदरील शासन निर्णय School Quality Assurance and Accreditation Framework (SQAAF) म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखडा (SQAAF) या नावाने प्रकाशित करण्यात आला होता. CBSE यांनी SQAAF साठीची एप्रिल, २०२३ मध्ये इंग्रजी व हिंदी माध्यमातून पुस्तिका प्रकाशित केली आहे. CBSE ने पुस्तिका प्रकाशित करताना इंग्रजी माध्यमासाठी School Quality Assessment and Assurance Framework तर हिंदी माध्यमासाठी विद्यालय गुणवत्ता आकलन एवं आश्वासन की रूपरेखा या शब्दावलीचा अवलंब केला आहे. तसेच शिक्षण मंत्रालय (Ministry of Education), भारत सरकार यांनी PARAKH अंतर्गत दि.१३/१२/२०२४ रोजी SQAAF पुस्तिका इंग्रजी माध्यमातून School Quality Assessment and Assurance Framework या नावाने प्रकाशित केलेली आहे. त्यानुसार SQAAF ची प्रकाशित करावयाची मार्गदर्शन पुस्तिका व वाचन साहित्य यामध्ये इंग्रजीतून School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF) तर मराठीतून शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या शब्दावलीचा अवलंब केला असल्याने दि.१५.०३.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४ / प्र.क्र.०९ / एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SQAAF) नुसार असलेली शब्दावली	आवश्यक असलेली शब्दावली / बदल (च्या ऐवजी खालील बदल करण्यात येत आहे.)
इंग्रजीतील शब्दावली: School Quality Assurance and Accreditation Framework (SQAAF)	इंग्रजीतील शब्दावली: School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF)
मराठीतील शब्दावली: शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखडा	मराठीतील शब्दावली: शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१२८१५५६३०४८२९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

**प्रत:-**

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.सभापती व मा.उपसभापती, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई.
६. मा.अध्यक्ष व मा.उपाध्यक्ष, विधानसभा, विधानभवन, मुंबई.
७. मा.विरोधी पक्ष नेता, विधानसभा/विधान परिषद, मुंबई.
८. मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. मा.मंत्री (सर्व) यांचे यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१०. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

- ११.विभागीय आयुक्त (सर्व)
- १२.आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
- १३.संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संचालनालय, पुणे
- १४.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई,
- १५.जिल्हाधिकारी सर्व,
- १६.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व,
- १७.शिक्षण संचालक ( प्राथमिक ), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
१८. शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च-माध्यमिक ), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, राज्य, पुणे,
- १९.संचालक, महाराष्ट्र राज्य, पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ(बालभारती), पुणे,
- २०.अध्यक्ष,राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे,
- २१.शिक्षण संचालक (योजना), पुणे
२२. सहसंचालक,(प्रशासन), शिक्षण आयुक्तालय, पुणे
- २३.विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
- २४.शिक्षण सहायक संचालक(सर्व)
- २५.गटविकास अधिकारी (पंचायत समिती)(सर्व)
- २६.मुख्याधिकारी, नगरपालिका, सर्व
- २७.शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व)
- २८.गटशिक्षणाधिकारी (सर्व)
२९. विस्तार अधिकारी (शिक्षण)(सर्व)
- ३०.उपशिक्षणाधिकारी (सर्व)
- ३१.शिक्षण निरीक्षक (सर्व)
- ३२.प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
- ३३.प्रशासन अधिकारी, महानगरपालिका(सर्व)
- ३४.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक(सर्व)
- ३५.खासगी अनुदानित संस्थेच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक (सर्व)
- ३६.निवड नस्ती (कार्यासन-एसडी-६).